

८६४ **दक्षिणार्थ्** **दक्षिणा** subst. + **अर्थ्** adj. *eines Opferlohnes würdig* AK. ३, १, ५. H. 446.

दक्षिणावत् adj. १) (von **दक्षिणा** mit Dehnung) *tüchtig*: पूजुर्वभी शवसा दक्षिणावान् RV. ६, २९, ३. गुहा क्षिति गुहां गृष्मकृष्मपु कृते देहं दक्षिणो दक्षिणावान् ३, ३९, ६. *tauglich*: यत्रा रथस्य वृक्षो निधानं विमोचनं वाजिनो दक्षिणावत् RV. ३, ५३, ६. Nach Sāj. = प्रपञ्चनवत्, aber Padap. hier: दक्षिणा वत्. — २) (von **दक्षिणा**) a) *der Opferlohn (reichlich) giebt, fromm* (im Sinne der Priester): दक्षिणावतो अमृतं भजते दक्षिणावतः प्रतिरक्तं आयुः RV. १, १२३, ६. यज्ञमाने सुन्वति दक्षिणावति ८, ८६, २. ९, ९८, १०. १०, १८, १०. वै नृष्टदक्षिणावद्विरुद्धे इत्यर्थे ६९, ८. १०७, २. fgg. AV. १८, ३, २०. — b) *wobei (reichlicher) Lohn gegeben wird*: यज्ञं कृतुं आद् CAT. Br. ३, ४, २, १५. Lāt. ३, १, १७. N. १२, ३२. MBh. १, १२८. २, १३०२. १५, १६१. १०९३.

दक्षिणावर्त् **दक्षिणा** adv. + **आवर्त्** १) adj. *nach rechts, nach Süden sich wendend, — gewendet*: शङ्कुं Sāh. D. ६४, १२. शरीर् Bhāg. P. ५, २३, ५. आदित्य die Sonne auf ihrem Gange von Norden nach Süden MBh. ६, ५६७। — २) m. *das Südland, der Dekhan* BURN. Intr. 270.

दक्षिणावर्तक् **दक्षिणा** adv. + **आव०** १) adj. (f. °वर्तिका) *nach rechts, nach Süden gerichtet*: वृषीः (vgl. **दक्षिणाय**) MBh. १३, ४३३। — २) f. °वर्तिका N. einer Stauda (वृश्चिकालि) Rāgān. im CKDr. a line of bees WILS.

दक्षिणावैकूट् **द०** adv. + **वैकूट्** adj. *rechts fahrend, vom Opferlöffel, der rechts um das Feuer geht* (s. d. folg. Art.): दक्षिणावाऽवृजितुं प्राच्येति हृविरभृत्यमयै घृतावैति RV. ३, ६, १।

दक्षिणावैत् **दक्षिणा** adv. + **आवैत्** adj. *nach rechts gewandt, rechts herum gehend*: श्रमि सूचः क्रमते दक्षिणावैतः RV. १, १४४, १. रुम् लोकं दक्षिणावैतस्मुकः पर्येति CAT. Br. ७, १, १, १३. ३१. ६, ४, ३, ५. ८, ७, २, ५. १३. TBr. १, ६, १, २. Cāñku. Cr. ५, १४, २४. ६, ३, ९. KAU. ४२।

दक्षिणाशा **दक्षिणा** + **आशा**) f. *Süden*: °पति der Gebieter über den Süden, Bein. Jāma's H. 184. °रति (पति?) Bein. Agastja's H. c. 16.

दक्षिणासद् s. u. **दक्षिणासद्**.

दक्षिणाहिं (von **दक्षिणा**) adv. *weit rechts, weit im Süden* P. ५, ३, ३७. VOP. ७, १०६. mit dem abl. P. २, ३, २९.

दक्षिणाहिंत् (wie eben) adv. *rechts, mit rechter Hand*: प्र सूच्येन मध्यवन्धं सि रायः प्र दक्षिणाहिंत्रो मा विवेनः RV. ५, ३६, ४. — Vgl. प्र०।

दक्षिणाकर् **दक्षिणा** + १. कर् Jmd (acc.) *zu seiner Rechten nehmen, Jmd (aus Hochachtung) so umwandeln, dass man ihn zur Rechten hat*: °कृत्य Bhāg. P. ३, २४, ४।

दक्षिणीय (von **दक्षिणा** subst.) adj. *des Opferlohnes werth, zum Opfergeschenk passend* P. ५, १, ६९. AK. ३, १, ५. H. 446. यज्ञाता दक्षिणीयो वास्तेयो भवति AV. ४, १०, ५. CAT. Br. ३, ५, १, १९. ४, ३, ५, १५. HARIV. २७८०. VARĀH. Brh. S. ४७, ४०. MĀLAV. २२, २३. — Vgl. प्र०, **दक्षिणाय**.

दक्षिणोतर् **दक्षिणा** + ऊर्) adj. *vom rechten verschieden, der linke Kumbas. ४, १९.*

दक्षिणेन (instr. von **दक्षिणा**) adv. *rechts, zur Rechten, im Süden, südlich, südwärts* P. ५, ३, ३५. Kāt. Cr. ४, १, ३. १०, २. १४, ४. ५, ५, ११. MBh. ३, १६०७०. ७, ३१२५. SUND. ३, २३. R. ३, १५, ३९. Cāñ. ५३, १०. MEGB. १०६. VIKR. ६०, १४. VARĀH. Brh. S. ४६, १८ (१९). ८२, ११७. BHĀG. P. ५, १७, ९. सूच्येन चलन्द- दक्षिणेन करोति *zu seiner Rechten lassen* २४, ८. Mit acc. *rechts —, süd-*

III. Theil.

lich von P. २, ३, ३१. VOP. ५, ७. CAT. Br. २, ६, १, १०. ४, ३, ५, १५. १३, ४, २, १ u. s. w. Kāt. Cr. २, ६, ४५. ७, ३, २०. ४, ४, ५. MBh. ३, ७०७५. Cāñ. ८, २५. BHĀG. P. ५, १६, ९. २२, ११. mit gen. P. २, ३, ३१. Sch. VOP. ५, २३. MBh. ३, ५०७४. ५, ७०८. Cāñ. ८, २१, v. l. BHĀG. P. १, १३, ४८।

दक्षिणोर्म् (**दक्षिण** + ईर्म् = २. ईर्म्) adj. *am rechten Vorderschenkel verwundet, von einer Antilope P. ५, ४, १२६. AK. २, १०, २४. H. १२९६.* Nach dem Schol. zu P. ist ईर्म् = ईर्म् = व्राणा Wunde; in anderer Verbindung soll दक्षिणोर्म् gebraucht werden, z. B. शक्ति *ein auf der rechten Seite zerbrochener Karren*, ebend.

दक्षिणोतर् **दक्षिण** + उत्तर् adj. *rechts und links —, südlich und nördlich befindlich, nach Süden und Norden gerichtet* Āc. Gr̄h. २, २. Kāt. Cr. ४, ३, ९. ४, १५. १२, १, १३. १७, १, ४. ७, २४. घण्टे MĀRK. P. १६, ३४।

दक्षिणोत्तिन् (von **दक्षिणा** adv. + उत्तर् subst.) adj. *rechts überstehend, — überragend* Cāñku. Cr. १, ६, १०. १७, १६, ७।

दक्षिणाय adj. = **दक्षिणीय** P. ५, १, ६९. H. 446. वाजपेययाजी पूतो मेधो दक्षिणायः TBr. १, ३, १, ७. यत्सायं बृहत्याति रात्रिमेव तेन दक्षिणाया कुरुते २, १. ५, २. अदक्षिणाय TS. ४, ३, १, २. — Vgl. **दक्षिणाय**.

दत् s. धत्।

दत्तेश्वरतिङ्ग (दत् - ईश्वर + तिङ्ग) n. N. eines Liṅga SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 71, b, ५ v. u.; vgl. **दत्तेश्वरप्राङ्मोक्ष** Verz. d. B. H. 147, a (89).

दग्गार्गल n. *die Untersuchung des Bodens zur Auffindung einer Wasserquelle und die darüber handelnde Lehre*: धर्म्यं यशस्यं च वदाम्यतो ऽहं दग्गार्गलं येन जलोपत्तिभ्यः I पुंसा यथाङ्गेषु सिरास्तथैव नितावपि प्रावृत्तिनिमिसंस्थाः II VARĀH. Brh. S. ५३, १. सारस्वतेन मुनिना दग्गार्गलं पत्कृतं तदवलोक्य। आर्याभिः कृतमेतद्वैरपि मानवं वद्ये १०१. १०७, ७ (wo die v. १. उद् बietet, welches allein dem Metrum entspricht). Der ३३ste Adhājā führt geradezu den Titel उद् und der Schol. hat bald दग्गार्गल, bald उद्. Das Wort enthält wohl द (= उद् wie दक् = उद्क), १. ग und अग्गल.

दग्गु m. N. pr. eines Mannes P. ४, १, ५५, Vārtt. — Vgl. **दग्गव्यायनि**.

दग्ध १) partic. *gebrannt, verbrannt* s. u. दृक् — २) f. आ a) *die Gegend wo die Sonne gerade steht, = स्थितार्कदिश्* MED. dh. ७. — b) (sc. तिथि) *Bez. gewisser unheilvoller lunarer Tage* AS. Res. III, 263. 269. 270. 278. 280. 282. 285. 287. 289. — c) *eine best. Pflanze, = दग्धिका, दग्धरुक्ता* Rāgān. im CKDr. — ३) n. a) *das Brennen* (in der Chirurgie) und zwar आग्नि० Cauterium actualis (Suçr. १, ३७, ७), तार० C. potentiale (३४, २, १७). °लक्षणा Suçr. १, ३३, २०. ३६, १८. वग्दग्ध, मांस० ३५, १९. स्नेह० ३८, ११. तत्र मुष्टं डुर्दग्धं सम्यग्दग्धमतिदग्धं चेति चतुर्विधमग्निद- ग्धम् ३६, २१. — b) *ein best. wohlriechendes Gras* RATNAM. bei WILS. = रोहिष निश. Pa. Hierher viell. die Stelle: यवसन्धनदग्धानां कार्यीत च संचयान् MBh. १२, २६५२.

दग्धकाक (दग्ध *angebrannt* so v. a. *schwarz*, oder *unheilvoll* + काक) m. Rabe H. 1323.

दग्धमरणा (द० + म०) m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 124, a.

दग्धरु und **दग्धरू** (von दृक्) nom. ag. Brenner, Verbrenner: पूर्वं यो दग्धामि वनामे पूर्वन् यवमे RV. ५, ९, ५. आग्नि० पाप्यनो दग्धा CAT. Br. २, २, ३, ६. आग्नेयां दग्धु: MĀLAV. ११२.